

8, 22. **हृच्छ्यपीडित** MBh. 3, 2192. 2307. fg. 2521. 2647. 2842. 10562. 13, 4376. **सुघ्र.** 1, 120, 3. **अथ वा यास्यसे तत्र त्यक्त्वा माम् — पीडिताहं भविष्यामि** so v. a. *schlimm daran* BRĀHMAṆ. 3, 14. **RAGH.** 11, 87. **MEGH.** 86. **ऽऱ.** 81. **VARĀH. BRH.** S. 3, 15. 4, 26. 5, 38. 38 (37), 3. **VERT.** in LA. 7, 8. 20, 5. 25, 14. 32, 13. **BHATT.** 6, 141. 7, 9. **पीड्यते धान्यानि** *worden mitgenommen* VARĀH. BRH. S. 8, 10. **पीडितेन्दुविषा कीर्त्या** RĀGA-TAR. 4, 45. **व्रतमपीडयन्** *das Gelübde nicht beeinträchtigt, nicht brechend* JĀG. 1, 32. **धर्मा ऽत्र पीड्यते** *leidet* MBh. 2, 2308. 1, 7798. **धर्ममपीडयन्** **Bhāg. P.** 9, 11, 36. **पथा स्वार्थं न पीडयेत्** **KĀM. NITIS.** 11, 60. **कुरुत्वम्** *seinem Hausstand, den Unterhalt der Familie vernachlässigen, leiden lassen* MBh. 13, 3208. **पीडित = बाधित und यत्नित** H. ad. 3, 282. **MED.** I. 134. = **तुष** HALĀJ. 4, 82. n. *das Zusetzen, Plagen, Beunruhigen:* **शत्रूणाम्** (obj.) MBh. 15, 227. — 3) in der Astrol. ist *quälen* so v. a. *verfinstern* VARĀH. BRH. S. 11, 25. 14, 32. 15, 31. 23, 10. 46, 6. in der Auguralkunde so v. a. *mit einem unglückverheissenden Gegenstande bedecken:* **तानि** (मर्माणि वास्तुपुरूपस्य) **कीलकस्तम्बाद्यैः पीडितानि** शल्यैश्च 52, 58. **अतिपीडितं दारम्** (sc. उडुम्बरेण) 81.

— **अभि** caus. *drücken, pressen, treten* SHADY. Br. 1, 5. **त्मा च पदाभिपीडिता** **Bhāg. P.** 7, 8, 33. **बलैष्विभिपीडिता** (वसुंधरा) **HARIV.** 4985. **ततो ऽभिपीडितैर्गात्रैः** **पिण्डीकृतं** **इवाबभौ** MBh. 3, 1612. **belagern:** **मिथिलाम्** **R. GORR.** 1, 68, 20. *Jmd zusetzen, quälen, peinigen, martern* **HARIV.** 10601. **भर्तृशोकाभिपीडिता** MBh. 3, 2490. **अस्त्रतेजोऽभिपीडित** 5, 7285. **दारिद्र्योणाभिपीडिता** **R.** 2, 32, 29. 51, 21 (= 48, 24 **GORR.**). 57, 24. 58, 23.

— **समभि** caus. *zerdrücken:* **स तु गृह्य मृधे दोर्न्यां दैत्यै** **समभिपीडयत्** **HARIV.** 2036.

— **अव** caus. *niederdrücken:* **ततो ऽस्य ज्ञानुना पृष्ठमवपीड्य बलादिव** **MBh.** 1, 6292. **ममञ्जेव मही तस्य भूरिभारावपीडिता** 3717. **दयाभारावपीडित** **HARIV.** 8486. **ब्रह्मास्त्रेणावपीडितः** (*niedergeschmettert*) | **शवो बभूव** **MBh.** 14, 1944. **एतौ पादौ मया स्निग्धौ शिरोभिर्वपीडितौ** **R.** 3, 61, 47. (नेत्रे) **पार्श्ववपीडिते** **angedrückt** **SUGR.** 2, 201, 4. **पद्भ्याम्** *sich mit den Füßen anstemmen* **MBh.** 4, 1455. **ausdrücken** (eine Wunde) **SUGR.** 1, 46, 14. 2, 7, 5. **परचक्रेणावपीडितः** **bedrängt** **MĀRK.** P. 37, 13. — **Vgl.** **अवपीड** fg.

— **समव** caus. *zusammendrücken* **SUGR.** 1, 101, 2.

— **आ** caus. *ausdrücken:* **वासोसि** **ĀCV. GRH.** 4, 4. **drücken:** **काण्डे जीर्णलताप्रतानवलयैरत्यर्थमापीडितः** **ऽऱ.** 170, v. 1. **पयोधरभरेणापीडितः** **Gīt.** 12, 11. **PRAB.** 57, 9. **ऐरावतविषाणाद्यैरापीडितकृतत्रपान्** (भुजान्) **zerdrückt** **R.** 5, 14, 16. **मूर्च्छेणापीडिताङ्क** so v. a. *belegt mit* **RĀGA-TAR.** 3, 398. **bedrängen, hart mitnehmen, plagen:** **आपीडयन्मो** **संहिता:** **शक्ति-प्रूलासिर्वाष्टभिः** **MBh.** 3, 12121. **आपीडयमानो** **द्वैः** **MĀRK.** P. 99, 10. — **Vgl.** **आपीड** und 2. **आपीडित** (von **आपीड**).

— **उद्** *hinausdrücken, hinausdrängen:* **कतामुत्पीड्य** **MBh.** 3, 426. **अन्योऽन्यमुत्पीडयत्** — **स्तनद्वयम्** **KUMĀRAS.** 1, 40. **तडुत्पीडितवारिराशिः** (तद् = गज) **सरित्प्रवाहः** **RAGH.** 5, 46. **एताः** **कोरात्पीडितवारिधाराः** 16, 66. **herausdrücken** **SUGR.** 2, 47, 5. 343, 4. — **Vgl.** **उत्पीड** fg.

— **समुद्** caus. *zusammendrücken;* s. **समुत्पीडन**.

— **उप** caus. *drücken:* **पार्श्वोपपीडं, पार्श्वोरूपपीडं, पार्श्वोभ्यामुप** **शेते** **P.** 3, 4, 49, Sch. *mitnehmen, beschädigen, quälen, peinigen:* **उपरूध्या-रिमासीत** **राष्ट्रं** **चास्योपपीडयेत्** **M.** 7, 195. **भोगप्राप्तं** **विकुर्वीणं** **मित्रमप्यु-**

पपीडयेत् **KĀM. NITIS.** 8, 72. **नुत्क्षोपपीडित** **M.** 8, 67. in der Astr. *verfinstern:* **नेर्हतं** **नेर्हतानां च नक्षत्रमुपपीड्यते** **R.** 5, 73, 57. **VARĀH. BRH.** S. — **Vgl.** **उपपीडन**.

— **नि** caus. 1) *andrücken, drücken, pressen:* **निपीड्य** **अवपाण्कस्तीर्मे-निरे** **तं** **गतापुषम्** **HARIV.** 4233. **राधवं पुनः पुनश्चैव निपीड्य सस्वजे** **R. GORR.** 2, 25, 42. **निपीड्य** **पादौ युधिष्ठिरस्य** (beim ehrerbietigen Grusse) **MBh.** 1, 7150. **R.** 2, 25, 45. 31, 2. **RAGH.** 2, 23. **मातृश्च शिरसा पादौ निपीड्य** **HARIV.** 4776. **अङ्गुष्ठापनिपीडितम्** | **कृत्वा महीतलम्** **R.** 1, 44, 1 (45, 1 **GORR.**). **Bhāg. P.** 4, 8, 79. **स्नेहेन** **तिलवत्सर्वं** **सर्गचक्रे** **निपीड्यते** **MBh.** 12, 6481 (vgl. 7697). **भुजपद्मनिपीडित** **R.** 4, 10, 21. **Spr.** 777. **काण्डमस्या निपीड्य** **R.** 5, 25, 47. **काञ्चित्काण्डे न्यपीडयत्** **HARIV.** 2758. **MRĀKH.** 128, 22. **कर्णभूषणनिपीडितपीवरं** **RAGH.** 5, 65. **पाणौ पाणौ निपीड्य** (vgl. u. **पिष्** mit **निष्**) **MBh.** 9, 3658. **दत्तान्दत्तैर्निपीडयन्** (vgl. **पिष्** mit **निष्**) **PAÑKĀT.** 249, 7. **पश्चिमं** **नगरद्वारं** **निपीड्य** **drücken an** **R.** 6, 13, 28. — 2) *heimsuchen, plagen, mitnehmen:* **भूमिपतीन्** **MBh.** 5, 17. **देवदानवगन्धर्वा र-क्तंसि** **पतगोर्गाः** | **ते ऽपि** **भोगाय कल्पते** **दण्डेनैव** **निपीडिताः** || **M.** 7, 23. **R.** 2, 67, 28. **कम्पाधमाननिपीडित** **SUGR.** 4, 119, 10. 121, 3. 245, 9. **Bhāg. P.** 4, 8, 80. **KAUHAP.** 18 bei **HARB.** 230. **VARĀH. BRH.** S. 6, 6. 17, 25. 29, 15. **ह-स्तनिपीडिताः** (तरवः) 57, 3. — 3) in der Astr. so v. a. *verfinstern* **VARĀH. BRH.** S. 10, 18. **LAGHŪ.** 3, 5. **BRH.** 4, 9. — **निपीडित** **PAÑKĀT.** I, 209 fehlerhaft für **निष्पीडित**. **Vgl.** **निष्पीडना**.

— **अभिनि** caus. *drücken:* **करं** **कोषाभिनिपीड्य** **MBh.** 3, 14759. **इदं** **तया** **रथतोभादङ्गेनाङ्गं** **निपीडितम्** **VIKR.** 52. *peinigen, quälen, mitnehmen:* **कन्दर्पवाणाभिनिपीडित** **MBh.** 1, 7009. 7, 612. 8974. **R.** 6, 16, 50.

— **उपनि** caus. *heimsuchen:* **देवेनापनिपीडिताः** **MBh.** 2, 2498. 5, 7487. 10, 393. **कालेनाप** **12, 8161.**

— **विनि** caus. *stark mitnehmen:* **सैन्यानि** — **विदार्य कृत्वा** **विनिपीड्य प्रूरास्ते** **MBh.** 6, 3515.

— **निष्** caus. *herausdrücken, ausdrücken:* **दत्तनिष्पीडितो** **रसः** **SUGR.** 1, 187, 10. 230, 4. 2, 217, 18. 350, 20. **ĀCV. GRH.** 1, 17. **MRĀKH.** 63, 5. **Spr.** 231. **zerdrücken:** **तस्य निष्पीडयमानस्य** **भुजात्तरगतस्य च** **R.** 4, 10, 20. **Bhāg. P.** 7, 9, 22. *heftig drücken, zusammendrücken, zusammenpressen:* **करं** **कोषा** **निष्पीड्य** (vgl. **पिष्** mit **निष्**) **MBh.** 8, 1236. **HARIV.** 15818. **हस्ते** **निष्पीड्य** (निपीड्य?) **PRAB.** 36, 10. (शिलाः) **वितस्तां** **निष्पीड्य** **RĀGA-TAR.** 5, 88. **drücken an:** **महाद्वारं** **किष्किन्धायाः** **R.** 4, 9, 61. *quatschen* (in der Aussprache) **ÇIKSHĀ** 35.

— **विनिष्** caus. *ausdrücken* **SUGR.** 2, 333, 17.

— **परि** caus. 1) *ringsum drücken, zusammendrücken, drücken:* **व्रणा-म्** **SUGR.** 1, 16, 6. 2, 8, 4. **परिपीडितोरम्** **R.** 5, 9. **बाहुभ्यां** **परिपीडितः** **HIT.** 63, 13. **मृदङ्गान्परिपीडयान्याः** **सुताः** | so v. a. *liegend auf* **R.** 5, 13, 46.

— 2) *stark mitnehmen, plagen, peinigen, quälen* **MBh.** 2, 228. 13, 2648. 14, 75. **AN.** 10, 39. **R. GORR.** 2, 9, 16 (10, 38 Schl.). 16, 22. 3, 14, 5. **अकामो** **कामयानस्य** **शरीरं** **परिपीड्यते** 5, 24, 37. 36, 36. **HARIV.** 10768. **Spr.** 1195. **नुधया** **परिपीड्यते** **PAÑKĀT.** 88, 4. **ĀT.** 7. **MĀRK.** P. 112, 11. — 3) in der Auguralkunde so v. a. *bedecken:* **मर्माणि** **न परिपीडयेत्प्राज्ञः** **VARĀH. BRH.** S. 52, 57. — **Vgl.** **परिपीडन** fg.

— **प्र** caus. 1) *drücken, pressen:* **पवित्रम्** **ऽऱ.** Br. 11, 5, 5, 11. **KĀT.** Çu. 24, 3, 40. **धनुः** **प्रपीड्य** **वामेन** **कोषा** **MBh.** 6, 3907. **SUGR.** 1, 167, 13.